

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ /४०५/२०२२

दिनांक: ०७/१२/२०२२

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीआय०१३००६६०० (४८/१८७३) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. भारती आर. सहीजवानी अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ ८८६ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री/श्रीम. चंदर परसराम गुरनानी, कांचन चंदर गुरनानी राहणार. रुपमिलन सोसायटी अपो. विनस टॉकीज सेक्शन-२५ ४था माळा प्लॉट नं. ४०३ उल्हासनगर-४ यांनी दिनांक: ०२/१२/२०२२ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४१२०२२०००२१४६८ सादर सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. . चंदर परसराम गुरनानी, कांचन चंदर गुरनानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२१-२०२२ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. भारती राजकुमार सजवानी उर्फ सहीजवानी (लिहुन देणार) व श्री./श्रीम. चंदर परसराम गुरनानी, कांचन चंदर गुरनानी (लिहुन घेणार) यांचे दरम्यान सि. नं. १९२७ दिनांक: ०९/०९/२०२२ श्री. सी. के. साबळे यांचे समक्ष करणेत आलेले नोटरी खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. आर. एस. सपकाल यांचे समक्ष (अ. क्र.७४० दिनांक: ०१/१२/२०२२) करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.

ड) दिनांक: ०२/१२/२०२२ रोजीचे बित्तंबातमी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

इ) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: ०२/१२/२०२२

उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

वर्जिता डगळे
लिपीक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. . चंदर परसराम गुरनानी, कांचन चंदर गुरनानी यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीआय०१३००६६०० (४८/१८७३) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री./श्रीम. . चंदर परसराम गुरनानी, कांचन चंदर गुरनानी या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीआय०१३००६६०० (४८/१८७३) अन्वये नोंद असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. चंदर परसराम गुरनानी, कांचन चंदर गुरनानी या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.

आर. डी. आव्हाड
कर निरीक्षक

उद्धव लुल्ला

उप कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	105223/13
Date	07/12
Sign	[Signature]

जेठानंद करमचंदानी
कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7:405 :2022

Token No. 41202200021468

To,

Shri/Smt. Chander ParsraM Gurnani

Kanchan Chander Gurnani

ROOPMILAN SOCIETY, OPP. VENUS TALKIES, SEC-25, 4TH
 FLOOR, FLAT NO.403
 Ulhasnagar - 421004.

Date: 07/12/2022

Sr. No: 48/1873

Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property bearing Sr. No. 48CI013006600 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated. 02/12/2022

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. BHARTI R. SAHIJWANI Under Serial No. 1873 Ward. 48 Prop.No. 48CI013006600 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

- | | | |
|---|-----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance. | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No. ----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No. ----- | Dt. ----- |
| 10. Possession Letter | No. ----- | Dt. ----- |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. 740 | Dt. 01/12/22 |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Bittanbatmi | No. ----- | Dt. 02/12/22 |
| 13. Notary Gift Deed /Release deed/ Registered Will | No. ----- | Dt. ----- |
| 14. Applicant Pratidyapatra | No. ----- | Dt. 02/12/22 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. Agreement For Sale . | No. 1927 | Dt. 09/09/10 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation